

Clean Science and Technology Limited

innovation at work

16th February, 2022

To,

BSE Limited
Phiroze JeeJeebhoy Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 543318

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 Trading Symbol: CLEAN

Dear Sir/Madam

Subject: Newspaper Advertisement of the Postal Ballot and remote e-voting information—Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of the newspaper advertisement published in Financial Express (English edition) and Loksatta (Marathi edition) on 16th February, 2022, regarding dispatch of notice of Postal Ballot and remote e-voting facility offered to the members of the Company.

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Clean Science and Technology Limited

Mahesh Kulkarni Company Secretary

Encl: As above

NK

FINANCIAL EXPRESS

JET AIRWAYS (INDIA) LIMITED

CIN: L99999MH1992PLC066213

Regd. Office: 2nd Floor, C-68, G-Block, Bandra-Kurla Complex (East), Mumbai 400051 India.

Website: www.jetairways.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER 2021 Amount (INR in Lakhs)

S. No	Particulars	Qu	arter Ende	d	Nine month	Year Ended	
140		31.12.2021 Unaudited	31.12.2020 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.03.2021 Audited
1.	Total Income from Operations	1,277	8,048	4,501	13,279	26,405	28,178
2.	Net (Loss)/Profit for the period (before Tax & Exceptional Item)	(10,419)	(4,409)	(6,078)	(29,393)	(11,321)	(22,022)
3.	Net (Loss)/Profit for the period (after Tax & Exceptional Item)	(10,419)	(4,409)	(30,576)	(53,891)	(4,503)	(15,204)
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and OtherComprehensive Income (after tax)]	(10,419)	(4,409)	(30,576)	(53,891)	(4,503)	(15,204)
5.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rupees 10/- each)	11,360	11,360	11,360	11,360	11,360	11,360
6.	Reserves excluding Revaluation Reserves (as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	-	-	(1,584,550
7.	Basic and Diluted EPS (in Rupees) (Face Value of Rupees 10/- each) - Before exceptional items	(9.17)	(3.88)	(5.35)	(25.87)	(9.97)	(19.39)
8.	Basic and Diluted EPS (in Rupees) (Face Value of Rupees 10/- each) - After exceptional items	(9.17)	(3.88)	(26.92)	(47.44)	(3.96)	(13.38)

The above is an extract of standalone unaudited financial results for the quarter and nine-month period ended 31st December 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for the quarter and nine-month period ended 31st December 2021 are available on the websites of the company http://www.jetairways.com/insolvencyproceedings/ and also on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com

> KONARK SYNTHETIC LIMITED (CIN: L17200MH1984PLC33451)

Place: Mumbai

KONARK

Ashish Chhawchharia

For and on behalf of the Jet Airways (India) Ltd.

Dated: 14 February 2022 **Authorised Representative of the Monitoring Committee**

quarter and				1.000	(Ra.in Lakh	Except EPS)
02002000		Standalone			Consolidated	1
Particulars	Quarter ended 31.12.2021 (Un-Audited)	Nine Month ended 31.12.2021 (Un-Audited)	ended 31.12.2020	Quarter ended 31.12.2021 (Un-Audited)	Nine Month ended 31.12.2021 (Un-Audited)	ended 31.12.2020
Total income from operations (net)	1,368.93	2,668.69	216.41	1,368.93	2,668.69	216,41
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items and/or before share in profit/(Loss) A/c)	78.96	(94.92)	(112.23)	17.71	(287.27)	(174.46)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53.10	(120.78)	(112.71)	(21.86)	(342.15)	(159.04)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	53.10	(120.78)	(112.71)	(21.86)	(342.15)	(159.04)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]						
Equity Share Capital	580.80	580.80	580.80	580.80	580.80	580.80
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		8 10	205			32
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10 /- each)						
(i) Basic	0.91	(2.08)	(1.94)	(0.38)	(5.89)	(2.74)
(ii) Diluted	0.91	(2.08)	(1.94)	(0.38)	(5.89)	(2.74)
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10 /- each)						
(i) Basic	0.91	(2.08)	(1.94)	(0.38)	(5.89)	(2.74)
(ii) Diluted	0.91	(2.08)	(1.94)	(0.38)	(5.89)	(2.74)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months. Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months Results are available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's Website www.konarkgroup.co.in. For and on behalf of the Board of Directors

Konark Synthetic Limited

Amitabh Keiriwal Managing Director DIN: 0005864

ANG Lifesciences India Limited ANG Utesciences

Reg: SCO-113 Darbara Complex Ranjit Avenue B Block Amritsar -143001 CIN: L24230PB2006PLC030341 | Website: www.anglifesciences.com | cs@anglifesciences.com | Tel No. : 0183-5133473

STANDALONE (in lakhs) Nine Months ended Three Months ended Year ender For the quarter For the quarter For the quarter For the period For the period For the ended ended ended year ended ended 31 30 September 31 December 31 Decembe 31 December 31 **Particulars** 2021 2020 December 202 2021 2020 March 2021 unaudited (unaudited) unaudited) (unaudited) (audited) unaudited 4725.37 3225.57 5493.48 Total income from operations 8779.92 25312.77 11850.99 Profit before exceptional items and tax 180.71 4619.82 775.49 1686.75 46.27 995.91 Profit after exceptional items and tax 180.71 1686.75 46.27 4619.82 775.49 995.91 Net profit for the period after tax 121.88 1266.01 21.80 3443.10 565.50 684.46

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2021.

otal comprehensive income for the year	128.29	1269.14	4.28	3453.39	512.93	614.37				
aid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	1036.66	1036.66	518.33	1036.66	518.33	518.33				
Other Equity						4109.39				
arnings per equity share (of Rs. 10/- each)										
not annualised except for year ended 31 March 2021)										
Sasic and diluted earnings per share	1.24	12.24	0.08	33.31	9.90	11.85				
		CONSOL	DATED			(in lakhs)				
Three Months ended Nine Months ended										
Particulars	For the quarter ended 31 December 2021 (unaudited)	For the quarter ended 30 September 2021 (unaudited)	For the quarter ended 31 December 2020 (unaudited)	For the period ended 31 December 2021 (unaudited)	ended	For the year ended 31 March 2021 (audited)				
otal income from operations	4976.60	8956.35	3225.57	25925.59	11850.99	15493.48				
rofit before exceptional items and tax	194.17	1710.69	46.27	4671.99	775.49	995.91				
rofit after exceptional items and tax	194.17	1710.69	46.27	4671.99	775.49	995.91				
let profit for the period after tax	127.33	1283.55	21.80	3506.50	565.50	684.46				
otal comprehensive income for the year	133.74	1286.68	4.28	3516.79	512.93	614.37				
aid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	1036.66	1036.66	518.33	1036.66	518.33	518.33				
Other Equity						4109.39				
arnings per equity share (of Rs. 10/- each) not annualised except for year ended 31 March 2021)										
Rasic and diluted earnings per share	1.29	12.41	0.08	33.92	9.90	11.85				

 The above results of ANG Life Sciences India Limited ('the Company' or 'the Holding Company') and its subsidiary (the Holding Company) and its subsidiary together referred to as "the Group") have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (IND AS)- 34 "Interim Financial Reporting" as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules issued thereafter. The unaudited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14 February 2022. The statutory auditors of the Company have carried out the limited review of the standalone and consolidated financial results for the guarter and period ended 31 December 2021.

The Company has migrated from BSE SME platform to Main Board of BSE w.e.f. 08 November 2021.

Previous period figures have been re-grouped / reclassified wherever necessary, to conform to current period's classification in order to comply with the requirements of the amended Schedule III of the Companies Act, 2013 effective from 01 April 2021.

 The above is an extract of the detailed unaudited financial result for quarter and nine months ended December 31, 2021 file with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full set of unaudited financial result for guarter and nine months ended December 31, 2021 are available on stock exchange website (www.bse.india) and on the Company's website: www.anglifesciences.com For ANG Lifesciences India Limited

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise acting on an advertisement in

indianexpress.com

I arrive at a conclusion

Inform your opinion with

--- JOURNALISM OF COURAGE ----

not an assumption.

detailed analysis.

any manner whatsoever.

Date: 14th February, 2022

Rajesh Gupta ng Directo DIN: 01423407



Place: Mumbai

Date: 14.02.2022

MBL Infrastructures Ltd.

CIN-L27109DL1995PLC338407

Registered & Corporate Office: Baani Corporate One, Suite No. 308, 3rd Floor,

Plot No. 5, Commercial Centre, Jasola, New Delhi - 110025 Tel No. 011-48593300; Fax No. 011-48593320; www.mblinfra.com; email : cs@mblinfra.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021 (Rs. in Lakhs except eanings per share data)

	6			STANDALON	IE .			C	ONSOLIDAT	ED	
SI. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Income from Operations	5,389	3,797	6,082	12,865	15,354	7,484	7,267	8,141	20,521	20,593
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,627	640	102	2,412	278	464	(339)	(1,064)	(809)	(3,313)
3.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	1,627	640	102	2,412	278	464	(339)	(1,064)	(809)	(2,368)
4.	Net Profit/ (Loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	1,247	2,268	8,958	4,609	14,804	81	1,286	7,782	1,379	12,145
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,253	2,268	8,958	4,618	14,806	87	1,286	7,782	1,388	12,147
6.	Equity Share Capital	10,475	10,475	10,475	10,475	10,475	10,475	10,475	10,475	10,475	10,475
7.	Reserves										
8.	Earning Per Share (before / after extraordinary items) (of Rs. 10 each)										
	(i) Basic	1.20	2.17	8.55	4.41	14.13	0.08	1.23	7.43	1,33	10.69
	Management Committee of the Committee of	913690	10 per 20	100000000000000000000000000000000000000	1000000001	0.0000000000000000000000000000000000000		12000	200000	27.00	A00140-804

(ii) Diluted NOTES:

1. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results of quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed Un-audited Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com & www.nseindia.com) and are available on Company's website www.mblinfra.com

8.55

- 2. The above Un-audited financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules issued thereafter. The Un-audited financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors of the Company in their meeting held on February 14, 2022.
- 3 Figures for the previous period/quarter have been reworked/regrouped/recasted wherever considered necessary.

1.20

Place: New Delhi Date: 14th February, 2022

Anjanee Kumar Lakhotia Chairman & Managing Director (DIN 00357695)

For MBL Infrastructures Ltd.

1.33



11.60



CIN: L51900MH1971PLC015141

2.17

Regd.Office: 401, 4th Floor, Gladdiola, Hanuman Road Vile Parle (East), Mumbai 400057. Tel No: 022- 26262100; 261122368 Email id: corporate@remsons.com, website: www.remsons.com

14.13

0.08

1.23

7.43

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2021

											₹ in Lakh (E	xcept EPS)
			Stand	lalone			Consolidated					
Particulars	Quarter Ended		Nine Months Ended Year ended		Quarter Ended			Nine Months Ended		Year ended		
Particulars	31-12-2021 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31-12-2021 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
Total Income from operations (net)	6,492.49	6,095.11	6,806.21	16,196.33	13,639.40	19,742.48	8,051.81	7,501.51	8,261.34	20,786.24	15,094.52	22,856.19
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax, Exceptional and/or Extraordinary items.	304.82	64.11	371.46	191.60	233.61	552.51	299.85	168.85	372.02	276.41	234.16	462.30
Net Profit / (Loss) from ordinary activities for the period before tax after Exceptional items.	304.82	138.23	371.46	265.72	233.61	882.19	299.85	242.97	372.02	350.53	234.16	791.99
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items).	200.32	104.63	276.68	164.43	176.19	665.55	191.99	206.27	264.96	242.77	164.46	448.51
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period](After Tax) and Other comprehensive income (After Tax)]	205.32	97.78	273.65	170.45	172.74	664.97	169.85	180.14	268.08	243.96	167.16	481.60
Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10/-each)	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34	571.34
Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	As o	n 31st March 2	021			2,567.65						2,400.58
Earnings Per Share (of Rs. 10/-each) -				8 8		e e0	50	- 100	90. 912	1921	01 800	Ĩ
1. Basic: (Rs.)	3.51	1.83	4.84	2.88	3.08	11.65	3.36	3.61	4.64	4.25	2.88	7.85
2. Diluted: (Rs.)	3.51	1.83	4.84	2.88	3.08	11.65	3.36	3.61	4.64	4.25	2.88	7.85

Note:

Place: Mumbai

Dated: 14th February 2022

1. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 14th February, 2022. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed

under section 133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies to the extent applicable. 2. The above is an extract of the detailed format of Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the website of the Company i.e. www.remsons.com and on the website of BSE Ltd. i.e. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com). For REMSONS INDUSTRIES LIMITED

> SD/-KRISHNA KEJRIWAL

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN - 00513788



	(Rs. In Lakhs)								
ei		Half Yea	r ended	Year ended					
SI. No.	Particulars	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)					
7	Total Income from Operations	11956.90	8522.86	36118.42					
2	Net Profit/(Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1288.90	1179.98	8892.58					
3	Net Profit/(Loss) for the period before tax, (after Exceptional and/ or Extraordinary Items)	1288.90	1179.98	8892.58					
4	Net Profit/(Loss) for the period after tax,(after Exceptional and/or Extraordinary Items)	1003.13	914.65	7356.68					
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)	1003.13	914.65	7356.68					
6	Paid-up equity share capital	16472.24	16472.24	16472.24					
7	Reserves excluding Revaluation Reserves	65438.53	55501.39	64435.40					
8	Securities Premium Account	0.00	0.00	0.00					
9	Networth Paid up Debt Capital/Outstanding	86260.42	76365.28	85257.29					
11	Debt Outstanding Redeemable	46466.99	71579.85	53410.65					
	Preference Shares	0.00	0.00	0.00					
12	Debt Equity Ratio	0.54:1	0.94:1	0.63:1					
13	Earnings Per Share (of Rs.100/- each) (for continuing and discontinued operations) -								
	a. Basic b. Diluted	6.09	5.55	44.66					
14	Capital Redemption Reserve	0.00	0.00	0.00					
15	Debenture Redemption Reserve	0.00	0.00	0.00					
16	Debt Service Coverage Ratio	3.28	1.64	1.63					
17	Interest Coverage Ratio	2.71	1.31	4.25					

a) Asset classification and Provision for Non-Performing Assets made as per the guidelines of RBI/SIDBI

- b) Previous figures are regrouped and arranged wherever necessary to confirm to current year requirement.
- c) The above un-audited financial results have been prepared as per format prescribed in Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended. The full format of Half yearly results are available on the Corporation's web site at www.apsfc.com

By Order of the Board of Directors

Date : 14/2/2022 **Managing Director** Place: Vijayawada



CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED Erstwhile known as Clean Science and Technology Private Limited)

Registered Office: Office No. 503, Pentagon Tower P-4, Magarpatta City, Hadapsar, Pune, MH - 411013, Website: www.cleanscience.co.in E-mail: compliance@cleanscience.co.in, Tel No.:+91 20 26899953 Fax: +91 20 26898894: CIN: L24114PN2003PLC018532

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION Members of the Company are hereby informed that pursuant to the

provisions of Section 108, Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 and other applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015") and Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circulars No. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021 and 20/2021 dated 8" April 2020, 13" April 2020, 15" June 2020, 28" September 2020, 31" December 2020, 23" June, 2021 and 8" December, 2021 respectively ("MCA circulars") and such other applicable laws and regulations, the Company has on 15th February, 2022 completed the dispatch of Postal Ballot Notice through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Depositories/Depository Participants for seeking approval of the Members of the Company by way of Postal Ballot only through voting by electronic means ("remote e-voting") for the following

- To consider and approve the modifications in Clean Science and Technology Limited Employee Stock Option Scheme, 2021 2. To ratify the Clean Science and Technology Limited Employee
- Stock Option Scheme, 2021 3. To approve continuation of employment of Mr. Ashok Ramnarayan
- Boob, Managing Director of the Company, consequent to him attaining the age of 70 years w.e.f. 2nd March, 2022. 4. To approve re-appointment of Mr. Ashok Ramnarayan Boob, as
- Managing Director of the Company for further term of 5 years w.e.f. from 28th July, 2022. 5. To approve payment of aggregate annual remuneration in excess of
- 5% of net profits of the Company in a year collectively to all Executive Directors who are Promoters. In compliance with the requirements of the MCA circulars, the hard

copy of the Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form and

pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot and Members are requested to communicate their assent or dissent through remote e-voting system only. In compliance with the provisions of Section 108 and 110 of the Act read with the applicable rules made thereunder and Regulation 44 of SEBI Listing Regulations, 2015, the Company is pleased to provide

remote e-voting facility to its Members to exercise their right to vote on the said resolutions proposed to be passed through Postal Ballot and for this purpose has engaged the services of Link Intime Members whose names appear and are recorded in the Register of Members/list of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 11" February, 2022 ("Cut-off date") will be considered for the purpose of remote e-voting in proportion of their shareholding in the

paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date. A

person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information purposes only. The Postal Ballot Notice is also uploaded on the Company's website www.cleanscience.co.in and on the website of Link Intime: https://instavote.linkintime.co.in/ and can also be accessed on the

website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. Members shall vote using the remote e-voting facility only, which will start from Wednesday, 16th February, 2022 (9:00 a.m. IST) and concludes on Thursday, 17th March, 2022 (5:00 p.m. IST) and

thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently. In case shareholders/ members holding securities in physical mode/

Institutional shareholders have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - E-voting, Block no. 202, Akshay Complex, Near Ganesh Temple, off Dhole Patil Road, Pune - 411 001 at enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022 -4918 6000, InstaVote Support Desk, Link Intime India Private Limited.

The Board of Directors of the Company have appointed J. B. Bhave & Co., Company Secretaries (ICSI Membership No. F4266) as the scrutinizer to scrutinize the postal ballot process and votes cast (through remote e-voting) in a fair and transparent manner.

The Postal Ballot results along with the Scrutinizers Report shall be displayed at the Registered Office of the Company and shall be placed on the website of the Company at www.cleanscience.co.in and on the website of Link Intime at https://linkintime.co.in within two working days from the closure of electronic voting and simultaneously be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the equity shares of the Company are listed.

For Clean Science and Technology Limited (Erstwhile Known as Clean Science and Technology Private Limited)

Place: Pune Date: 15th February, 2022

Mahesh Kulkarni Company Secretary Membership No ACS-19364

financialexp.epa







महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) (महाराष्ट्र शासनाची संस्था) विभागीय कार्यालय, अमरावती



विभागीय क्रीडा संकुल, मोशीं रोड, अमरावती- ४४४६०३ दुरब्बनी क्र.: ०७२९-२६६९६९०, ई-मेल: dgmamravati@mahaurja.com, domedaakola@mahaurja.com

वेवसाईटः www.mahaurja.com ई – निविदा सुचना

अनुसूचित जाती उपयोजना नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण, अकोला

अधिनस्त नऊ शासकीय वसतीगृह व निवासी शाळांकरिता एकुण १९८ कि. वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प आस्थापनेसाठी सर्वेक्षण, मांडणी, पुरवठा, आस्थापना, चाचणी व प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित करुन पाच वर्षाच्या हमी कालावधीत सुट्या भागांसह सर्वेसमावेशक देखभाल व दरुस्ती करणे (CMC) वा कामासाठी केंद्र शासनाच्या (न.व.न.ऊ.मंत्रालय)/ शासकीय निकषाप्रमाणे प्रमाणित असलेल्या पारेषण संलग्न सौर प्रकल्प / सौर साधनांचे उत्पादक व त्यांचे नोंदणीकृत वितरक/ पुरवठादार यांचेकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. ई-निविदेच्या सविस्तर माहितीसाठी www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. प्राप्त

होणाऱ्या निविदाँपैकी एक किंवा सर्व निविदा स्विकारण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा, अमरावती यांचेकडे राखीव राहतील. विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा, अमरावती

जाहीर समन्स

सोलापुर येथील मा. श्री. यु.एम. कुलकर्णी, न्यायाधिश, सहकार न्यायालय, सोलापुर यांचे कोर्टात सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,

रा. २०७/८/९, गोडफिंच पेठ, सोलापुर

०१ मे आदित्यराज शुगर प्रायव्हेट लिमिटेड, रा. म. पो. हल्लीज, ता. बाशीं, जि. सोलापुर, वगैरे - 03

अ. क	सहकार केस नंबर	प्रतिवादीचे नांव नंबर व पत्ता	दावा रक्कम रूपये	नेमलेली तारीख
09,	१८५/२०१९	 ०१. में. आदित्यराज शुगर प्रायव्हेट लिमिटेड, मु. पो. हत्तीज, ता. बाशीं,(नोटीस मॅनेजिंग डायरेक्टर/ चेअरमन यांचेवर बजाविणेत यावेत.) ०३. श्री. कुणाल कॉडीबा आमले, रा. शिवम आरकेंड, एस.एन.ओ.९६/९७ प्लॉट नं. १, भुसारी कॉलनी, पांड रोड, कोथरुड, पुणे. 	१०६२०४९६६/-	23.02.2022

प्रतिवादी विरुद्ध अध्वल जप्तीचा हरूम होऊन मिळणेबाबत विनंती केलेली आहे. त्यामुळे या जाहीर समन्स / नोटीसब्दारे आपणांस असे सुचित करण्यात येर्ते की, आपण व्यक्तिशः अथवा योग्य रितीने अधिकार प्रदान करण्यात आलेला अधिकृत प्रतिनिधी , जो या दाव्याच्या संदर्भातील व नि. ५ वरील अव्यल जप्तीच्या अर्जासंबंधी सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देव शकेल, असा अधिकृत प्रतिनिधीमार्फत या न्यायालयामध्ये दि. २३.०२.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सदरील दाव्यामधील आपल्या विरुध्द करण्यात आलेल्या मागणीच्या संदर्भात आपले म्हणणे व पुरावे दाखल करण्यासाठी हजर राहावे. वर उल्लेखिलेल्या तारखेस व वेळेवर आपण हजर न राहिल्यास सवरील दाव्याचा निकाल आपले गैरहजेरीमध्ये करण्यात येईल, याची नॉद घ्यावी.

दि. १७.०१.२०२२ रोजीच्या मा. न्यायाधिश साहेब यांचे हुकूमान्यये हे जाहीर समन्स दिले असे. (के.के. कंकाळ)

सोलापुर जिलहा महसूल कर्मचा-यांची सहकारी पतसंस्थेची इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात, सोलापूर

न्यावालयीन लिपीक, सहकार न्यायालय, सोलापुर



भरणेस कळविले होते.

दि लातूर अर्बन को-ऑप. बँक लि.,लातूर

स्व.रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजीनगर, लातूर फोन नं.(०२३८२) २५९५०३, फॅक्स नं.-०२३८२-२५५२३५

(अचल मालमत्तेसाठी) ताला सूचना [नियम ८(१)]

ज्या अर्थी खालील सही करणार दि लातुर अर्बन को-ऑप.बँक लि. चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ चे नियम ३ सह वाचले जाणारे कायद्याचे कलम १३(१२) अन्यये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कर्जदार **मे.हुमा एन्टरप्रायजेस, प्रोप्रा.जावेद सत्तार खान,** जामीनदार : १) श्री.फरीद इब्राहीम नालबंद, २) श्री.इम्रान शहाबद्दन शेख, ३) श्री.जहीर सत्तार खान नालबंद, ४) श्री.सत्तार मोहम्मद खान नालबंद (यापुढे कर्जदार असे संबोधल्या जाईल) यांना दि.१४/०९/२०२१ रोजी मागणी सूचना पाठवुन त्यांनी रक्कम **फ.२,२९,२१,७९६/-** (रू.दोन करोड एकोनतीस लाख एकवीस हजार सातशे श्यहान्नव केयळ) अधिक दिनांक ३१/०८/२०२१ पासूनचे व्याज + शुल्कासहीत कर्ज वसुल होई पर्यंत करारदर व टप्प्याने पुढील व्याज, खर्च त्यांनी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आंत

उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली संपूर्ण रक्कम मुदतीत भरण्यास कर्जदार यांनी कसूर केलेली आहे. त्या अर्थी, कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायद्याचे नियम ८ सह वाचले जाणारे कलम १३(४) अन्वये **दि.११ फेब्रुवारी, २०२२** रोजी **सांकेतिक ताबा** घेतला आहे.

सबब विशेषतः कर्जदार व तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली भार असलेली मिळकत व संपत्तीबाबत कोणीही, कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. याउपर कोणीही सदरील भारीत मिळकत व संपत्तीबाबत व्यवहार केल्यास तो व्यवहार **दि लातूर अर्बन को–ऑप.बँक लि.**, यांचा रक्कम **रू.२,२९,२१,७९६/** – (रू.दोन करोड एकोनतीस लाख एकवीस हजार सातशे श्यहान्नव केवळ) अधिक दिनांक ३१/०८/२०२१ पासूनचे व्याज + शुल्कासहीत कर्ज वसुल होई पर्यंत करारदर आणि टप्प्याने पुढील व्याज, खर्च रक्कम वजा मागणी सुचनेच्या तारखेपासून ते आजपर्यंत काही रक्कम भरणा केलेली असेल तर ती वजा करून बाकीच्या रकमेच्या बोजासहीत असेल. ताबा घेण्याच्या तारखेपर्यंतची CCC-4 मधील रू.७५,६५,६६७/- आणि LTL-40 मधील फ.१,५0,३७,३४९/- असे एकूण रक्कम **फ.२,२६,०३,०१६**/- अधिक दिनांक ३१/०८/२०२१ पासूनचे व्याज + शुल्कासहीत कर्ज वसुल होई पर्यंत करारदर व टप्प्याने पुढील व्याज व खर्चांसहीत.

संरक्षीत मालमत्तेच्या मुक्ततेसाठी असलेल्या कायद्याचे कलम १३ चे उपकलम (८) मधील तरत्दीमधे उपलब्ध असलेल्या वेळेसाठी कर्जदार यांनी लक्ष वेधण्यात येत आहे

अचल मालमत्तेचे विवरण

१) श्री.जावेद सत्तार खान व सत्तार मोहम्मद खान नालबंद यांचे एकत्रित मालकीचे) सर्व भाग व पोटभाग हिस्यांसहीत ऑफिस क्र.१४, इमारत नामे नालबंद मार्केट मधील लोअर लेव्हल ग्राऊंड फ्लोअर, सर्व्हें क्र.२३०, हिस्सा क्र.३ए आणि सर्व्हें क्र.२३०, हिस्सा क्र.५ए, मौजे हडपसर, नोंदणी तालुका हवेली, नोंदणी जिल्हा पुणे, पुणे महानगरपालिका हद्दीत, क्षेत्रफळ २०५ चौ.फुट, ज्याची चतुःसिमा.

पुर्वेस : मालमत्ता ऑफिस क्र.जी१३ पश्चिमेस : मालमत्ता ऑफिस क्र.जी१५ दक्षिणेस : समोरचा समास / रस्ता उत्तरेस : पार्किंग

१) श्री.सत्तार मोहम्मद खान नालबंद यांचे मालकीचे)

सर्व भाग व पोटभाग हिस्यांसहीत ऑफिस क्र.१३, इमारत नामे नालबंद मार्केट मधील लोअर लेव्हल ग्राऊंड फ्लोअर, सर्व्हें क्र.२३०, हिस्सा क्र.३ए आणि सर्व्हें क्र.२३०, हिस्सा क्र.५ए, मौजे हडपसर, नोंदणी तालुका हवेली, नोंदणी जिल्हा पुणे, पुणे महानगरपालिका हद्दीत, क्षेत्रफळ २०५ चौ.फट, ज्याची चतु:सिमा.

पुर्वेस : मालमत्ता ऑफिस क्र.जी१० पश्चिमेस : मालमत्ता ऑफिस क्र.जी१४ दक्षिणेस : समोरचा समास / रस्ता उत्तरेस : मालमत्ता ऑफिस क्र.जी८ व पार्किंग

दिनांक : ११/०२/२०२२ प्राधिकृत अधिकारी

(टिप : स्वेर भाषांतर, तफावत पडल्यास मुळ इंग्रजी हाहा)

लात्र अर्बन को-ऑप.बँक लि.,लातूर

OSBI

नेटवर्किंग व कम्युनिकेशन विभाग, भारतीय स्टेट बँक, ग्लोबल आयटी- सेंटर सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४

शुध्दीपत्रक-४

कृपया भारतीय स्टेट बॅंकेच्या ऑफसाइट एटीएमसाठी ४ जी एलटीई कनेक्टिव्हिटीची खरेदीसाठी दि. २३.१२.२०२१ रोजीचे आरएफपी क. SBI/GITC/NW&C/२१–२२/८१४ पहावे. दिनांक १५.०२.२०२२ रोजीचे शुध्दीपत्रक-४ बॅंकेच्या https://www.sbi.co.in किंवा https://bank.sbi वेबसाईटवर प्रोक्युअरमेंट न्यूज विभागांतर्गत किंवा ई प्रोक्युअरमेंट एजन्सीच्या https://etender.sbi/SBI/ या पोर्टलवर पहाता येऊ शकेल.

स्थान: नवी मुंबई स्वाक्षरी / - उप महाप्रबंधक (नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन विभाग) दिनांक: १६.०२.२०२२

TASTY BITE

Tasty Bite Eatables Limited

Regd Off: 201-202, Mayfair Towers, Wakdewadi, Shivajinagar, Pune 411 005 Tel: 020 3021 6000; Fax: 020 3021 6048; CIN: L15419PN1985PLC037347 Website: www.tastybite.co.in; e-mail: info@tastybite.com

NOTICE is hereby given that the registered holder of the following Share Certificate for equity shares of the Company, reported as lost/ misplaced/ not traceable, have applied to the Company for issue of Duplicate Share Certificate:

Sr. No.	Folio No.	Name of Shareholders	Distinctive Nos.	Certificate Nos.	No. of Shares
1	M 000032		411121-411220	4123	100
		TRADING &	411221-411320	4124	100
		INVESTMENT LTD.	411321-411420	4125	100
		LID.	411421-411520	4126	100
			411521-411620	4127	100

the above listed share certificate. Any person having any claim in respect of this certificate should write to the Company Secretary at the address given above within 15 days from the date of publication of this Notice. In case where no objection is received within the said 15 days, the Company will proceed to issue duplicate certificate. For Tasty Bite Eatables Limited Company Secretary February 15, 2022

> नोटीस TATA

टाटा टेक्नोलॉजीज CIN: U72200PN1994PLC013313

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. 25, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिजवडी, पुणे-411057 फोन क्र. +91-20-66529090 ईमेलः investor@tatatechnologies.com टपाली मतदानाची सूचना

याद्वारे सृचित करण्यात येते की कंपनी अधिनियम, 2013 (अधिनियम)मधील अनुच्छेद 110 व इतर लागु तरतुदीच्या आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून टपाली मतदानासाठी मंजुरी मिळविण्यासाठी शेवटच्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारी, 2022 रोजी अहंताधारक असलेल्या सभासदांना टपाली मतदान सूचना ('सूचना') पाठविण्याचे काम 15 फेब्रुवारी, 2022 रोजी पूर्ण केले आहे. कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे आपले ई-मेल ॲड्रेस नोंदविले असलेल्या सभासदांना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या https://www.tatatechnologies.com/ us/about-us/investor-relations/ या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे.

टपाली मतदान सूचना आणि खुलाशामध्ये संदर्भित सर्व कागदपत्रे टपाली मतदान सचना पाठविल्याच्या दिनांकापासून ते 18 मार्च, 2022 पर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार व कंपनीच्या सुट्या वगळता कोणत्याही कामकाजाच्या दिवशी स.11.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत पाहण्यास उपलब्ध आहेत. मतदानाचा कालावधी 17 फेब्रुवारी, 2022 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार स. 10.00 वाजता सुरु होईल आणि 18 मार्च, 2022 रोजी सार्य, 5.00 वाजता संपेल आणि त्यानंतर एनएसडीएल द्वारे मतदानाची लिंक खंडित करण्यात येईल. एकदा का एखाद्या ठरावावर मतदान केले की त्यानंतर त्या सभासदास ते बदलता येणार नाही. संचालक मंडळाने टपार्ल मतदानाची प्रक्रिया उचित व पास्दर्शक पद्धतीने पार पडावी वासाठी परीनिरीक्षक म्हणून श्री जयवंत भावे, प्रोप्रायटर, जे.बी.भावे अँड कं., कंपनी सचिव यांची नियुक्ती केलेली आहे.

ई-मतदान प्रक्रियेशी संबंधित चौकशीसाठी किया समस्या असल्यास त्यांसाठी सभासद वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आणि https://nsdl.co.in/ येथे उपलब्ध असलेले ई-मतदान मॅन्युअल पाह् शकतात किंवा कंपनीशी संपर्क साधू शकतात.

टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेड करिता विक्रांत गंधे

दिनांक : 11.02.2022 स्थान : पुणे



क्रेडिट वसुली आणि कायदा विभाग : ६/७, जीवन प्रकाश-एलआयसी बिल्डिंग,

(कंपनी सचिव)

[रुल-८(१)] **ताबा नोटीस** (स्थावर मालमत्तेकरीता)

युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर, पुणे-४११००५

ज्याअर्थी खाली सही करणार युनियन बँक ऑफ इंडिया, औंध शाखेचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/जामिनदार श्री. बबन बाळासाहेब बलसाने आणि श्रीमती विजया बबन बलसाने यांना दि. १६/१०/२०२१ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत

हजार सतरा आणि पैसे अडुसष्ट फक्त) आणि त्यावरील व्याज अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रक्कम 'भरण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब सेक्शन (४) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या

नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. ५,८२,०१७.६८ (रूपये पाच लाख ब्याऐंशी

रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करुन खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये.असा व्यवहार केल्यास तो युनियन बँक ऑफ इंडिया, ऑंध शाखा यांना येणे असलेली रक्कम रु. ५,८२,०१७.६८

(रूपये पाच लाख ब्याऐंशी हजार सतरा आणि पैसे अड्सष्ट फक्त) आणि त्यावरील

व्याज अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. ०१ चा सर्वसामाईक भाग, बांधकाम क्षेत्रफळ ५२३ चौ. फू. म्हणजेच ४८.६० चौ. मी., तळमजला, पीसीएमसी प्रॉपर्टी नं. ०५/०३/१४६५, अश्वमेघ बिल्डिंग, स. नं. १६/२ वर बांधण्यात आलेली, गाव सांगवी, तालुका हवेली, जिल्हा पूणे येथे स्थित. चतुःसीमा : उत्तरेस : स. नं. १६/२ पैकी उर्वरीत मालमत्ता, दक्षिणेस : स.नं. १६/२ पैकी उर्वरीत मालमत्ता, **पूर्वेस :** मोकळी जागा, **पश्चिमेस :** श्री. सुदाम ढोरे यांची मालमत्ता

दिनांक : ११/०२/२०२२

अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया



एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

ट्रायस्टार टॉवर्स, दुसरा मजला, 657, अविनाशी रोड, कोइम्बतुर-641037. डॉ.: 0422-2220358

सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत

मागणी सूचना

खाली नमूद कर्जदार / सह-कर्जदार/ जामीनदारांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. यांनी त्यांना मंजूर केलेले गृह कर्ज घेतले होते. सदर कर्जासाठी अनामत म्हणून कर्जदार / सह-कर्जदार/जामीनदारांनी येथे नमूद तपशील असलेल्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. कर्जाच्या परतफेडीमध्ये गंभीर कसूर केल्याने आणि केलेल्या करारानुसार मासिक हप्त्यांची परतफेड करण्यात अनियमितता केल्याने खाली नमूद कर्जदार/सह-कर्जदारांचे कर्ज खाते **एनपीए** झाले आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. यांचेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीमध्ये कसूर करणाऱ्या कर्जदारांना एलआयसी होऊसिंग फायनान्स लि. यांचेद्वारे सिक्युरीटायझेशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गतअंतर्गत स्वतंत्र सूचना पाठविण्यात आलेल्या होत्या आणि देय थकबाकीचा तपशील येथे देण्यात आलेला आहे.

कर्ज खाते क्र.: 530500009639, 530500009645

कर्जदाराचे नाव व पत्ताः 1) थीलालाराणी कुमार स्वामी (अर्जदार), वडिलांचे नाव श्री मुथिया पलानी, स.क्र. 53, कृष्णाई नगरजवळ, चौधरी विला, तारादत्त कॉलनी, बीटी कवाडे रोड, पुणे शहर, पुणे, मुंढवा, महाराष्ट्र- 411036. 2) श्री कुमार वेल्हा स्वामी (सह-अर्जदार), वडिलांचे नाव श्री वेल्हा स्वामी, स.क्र. 53, कृष्णाई नगरजवळ, चौधरी

विला, तारादत्त कॉलनी, बीटी कवाडे रोड, पुणे शहर, पुणे, मुंढवा, महाराष्ट्र- 411036.

मागणी सूचना दिनांकः एनपीए दिनांक: मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कमः रु. 12,48,231.30 अधिक दि. 16.08.2021 पासून भरण्याच्या दिनांकापर्यंतचे करारातील दराने पुढील व्याज. 10.04.2021 16.08.2021

तारण मालमत्तेचे वर्णनः कोइम्बतुर नोंदणी जिल्हा, मेत्तुपाल्यम उप-नोंदणी जिल्हा, मेत्तुपाल्यम तालुका, चिक्कारामपाल्यम गाव, एस.एफ.क्र. 15/1, 15/2, अक्षता रेसिडेन्सी. ही मालमत्ता व तेथील प्रस्तावित बांधकाम विशेष अधिकारी, चिकारामपाल्यम पंचायत यांनी मंजुरी क्र. 177/18-19, दि. 28/03/2019 अन्वये मंजुर केलेले असून यातील साईट क्र. 64, क्षेत्रफळ सुमारे 2 सेंट 329 चौ.फू. किंवा 1200 चौ.फू. च्या चतुःसीमा व क्षेत्रफळ याप्रमाणे आहेः साईट क्र. 49 च्या उत्तरेस, साईट क्र. 65 च्या पूर्वेस, 23 फुटी पूर्व-पश्चिम लेआउट रस्त्याच्या दक्षिणेस. दक्षिण 30 फुटवर पूर्व-पश्चिम, उत्तर 30 फुटवर पूर्व-पश्चिम, पश्चिम 40 फुटवर उत्तर-दक्षिण, साईट क्र. 64 वरील एक आरसीसी इमारत सोबत तेथील इतर सर्व हक.

कसूर करणारयांना संबंधित थकबाकी रकमांचा वर नमूद करण्यात आलेली मागणी सूचना जारी करण्यात आल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करावा लागेल, अन्यथा कंपनीद्वारे आमच्याकडे सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत आमच्याकडे तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या अनामत मत्तेचा ताबा घेण्यात येईल आणि भारत सरकारच्या दि. 10.11.2003 च्या अनन्यसाधारण राजपत्रामध्ये सूचित केल्यानुसार एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. यांना सदर अनामत मत्तांचा ताबा घेण्याचा अधिकार असून या अधिकारामध्ये विक्रीच्या भाडेपट्टी अभिहस्तांकनाद्वारे हस्तांतरण करण्याचा अधिकार, अनामत मत्तांचे व्यवस्थापन आपल्या हाती घेणे, अनामत मत्ता ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती करणे आणि कर्ज खात्याचे समायोजन करण्यासाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. यांना घेणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी कर्जदाराकडून कुणाही व्यक्तीने अनामत मत्तेपैकी काहीही अधिग्रहित केले असल्यास त्यांना सूचना देऊन त्याची मागणी करणे इ. चा समावेश आहे. सदर अधिनियमातील अनु. 13(13) अन्वये कर्जदारांना एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या पूर्व-परवानगीशिवाय अनामत मत्तेचे विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येतो. कर्जदार, जामीनदरांन हेही लक्षात घ्यावे की मालमत्तेची विक्री करून प्राप्त होणारी रक्कम सदर सूचनेत मागणी केलेल्या रकमेची परतफेड करण्यास पुरेशी नसल्यास, कायद्यानुसार आपल्याकडून व्यक्तिगतरित्या शिल्लक रक्कम वसूल करण्याचा अधिकार एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. यांना आहे. हेही लक्षात घ्यावे की अनामत मत्तेचा ताबा घेणे आणि विक्रीसाठी आलेला सर्व खर्च ही जबाबदारी आपलीच असेल.

सूचनाः सर्फेसी अधिनियम, 2002 मधील अनु. 13(2) अंतर्गत सूचना तशीच परत अआली. त्यामुळे हे प्रकाशन.

दिनांक: 16.08.2021 हार्थिक हो हो सिंह atta.com

प्राधिकृत अधिकारी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि.

प्रधान कार्यालय : ४१६३ (ब), प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर ४१३३०४ जि. सोलापूर फोन.: (०२१८६) २२८४८४, २२३४८४. इमेल: recovery@pandharpurbank.com

चुकीची दुरूस्ती शाखा : कोथरुड, पुणे

दै. लोकसत्ता या वर्तमान पत्रात दि. १५/०२/२०२२ रोजी मेसर्स गोल्डन इरेक्टर्स व पदमा मोतीलाल गादिया (संयुक्त)या दोन ताबा सूचना नोटीस प्रसिध्द केल्या आहेत. त्या जाहिरातीत नजरचुकीने शाखा व्यवस्थापक अशी टाईपिंगर्च चूक झाली आहे तरी ती **अधिकृत अधिकारी** अशी वाचावी व बाकी सर्व मजकूर त्या जाहिरातीतील वाचावा, तसदीबद्दल क्षमस्व! स्थळ : पुणे **अधिकृत अधिकारी**

जाहीर नोटीस

सर्व संवंधिताना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमुद केलेल्या मिळकतीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजर विकास योजनेतील तथापी पिंपेरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजन नियंत्रणाखाली समाविष्ट करण्यात आलेल्या मौजे चोविसावाडी येथील सर्वे नं,३१ मिळकतीतील जागेचे वहिवाटीची मोजणी क्र. अतिअतितातडी मो.र.नं. ४५०३/२०२१ दिनांक २७.१०.२०२१ अर्जदार श्री.अनिल ज्ञानेश्वर चेळवंडे व इतर यांनी मनपाकडे बांधकाम प्रस्ताव मंजरीकामी सादर केलेली आहे. सदरील मोजणी निर्वेध व निजोखामी / तसेच खरी असल्याचा भरवँसा सदर मिळकतीचे हितसंबंधीत यांनी पिपरी चिचवड महानगरपालिकेस दिला आहे, उपरोक्त मिळकतीवर वरील जमीन मालकाशिवाय अन्य कोणाचाही मोजणी संदर्भात अन्न, वस्त्र, गहाण, दान, बक्षीस, खरेदी, पोटगी, लीज, लिन, चार्ज, इसमेंट अथवा कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध तसेच मोजणीविषयी हरकत/आक्षेप असल्यास संबंधिताने प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत मा.कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी व अनिधकत बांधकाम / अतिक्रेमण नियंत्रण व निर्मलन विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, मुंबई-पुणे महामार्गालगत, पिपरी चिंचेवड महानगरपॉलिका, पिंपरी, पणे - ४११०१८ यांचे कार्यालयात कार्योलयीन वेळेत येऊन मळ कागदपत्रासह आपली हरकत लेखी स्वरुपात द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणत्वाही प्रकारची हरेकत न आल्यास वरील मिळकतीवर कोणाचा कसलाही हक्कें वा हितसंबंध मोजणीवाबत आक्षेप नाही असे समजन किंवा असल्यास संबंधिताने तो जाणून बुजून सोइन दिला आहे असे समजून पिंपरी चिंचवड महानगरेंपालिके तर्फे संबंधित जागेचे अर्जदार योंनाँ सेंदर ठिँकाणी वांधकाम परवानगी देण्यात येईल, त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही वाची कपवा नोंद घ्यावी,

मिळकतीचे वर्णन: तुकडी पुणे, पोट तुकडी हवेली येथील तसेच पिपरी चिंचवड महानगरपालिका हरीतील, पिंपरी चिँचवड महानगरपालिकेच्या मंजर विकास योजनेतील तथापी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजन नियंत्रणाखाली समाविष्ट करण्यात आलेल्या भागातील मौजे चोविसावाडी येथील सर्वे नं.३१ श्री.अनिल ज्ञानेश्वर येळवंडे व इतर यांच्या मालकीच्या मिळकतीतील जागेचे वहिवाटीची मोजणी अतिअतितातडी मो.र.नं. ४५०३/२०२१ दिनांक २७.१०.२०२१ प्रमाणे

दक्षिणेस : वडम्खवाडी गावाची शीव पश्चिमेस : लाग् सर्वे नं, ३२ उत्तरेस : लाग् रस्ता दिनांक: 16/02/2022

पूर्वेस : लाग् सर्वे नं. ३०

अंड. जनक देवेंद्र लंकड देवनंदा, प्लॉट नं. ७६, सेक्टर नं. २७ ए, आकुडीं, प्राधिकरण, पणे ४११०४४. दरध्वनी क्रमांक : ९३७१९१९९२ इ-मेल : legalrealtyllp@gmail.com

लिगल रियाल्टी एल.एल.पी.

क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड

Clean

(भूतपूर्व क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड) **नोंदणी कार्यालय :** कार्यालय क्र. ५०३, पेंटागॉन टॉवर पी-४, मगरपट्टा सीटी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र - ४११०१३. संकेतस्थळ : www.cleanscience.co.in ई-मेल : compliance@cleanscience.co.in;

द्. क्र.: +९१ २० २६८९९९५३, फॅक्स: +९१ २० २६८९८८९४; CIN: L24114PN2003PLC018532

टपाली मतदानाची सूचना आणि दूरस्थ ई-मतदान माहिती

कंपनीच्या सभासदांना याद्वारे सूचीत करण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सहवाचित कंपनी कायदा २०१३ ("सदर कायदा") च्या कलम १०८, कलम ११० च्या तस्तुदी आणि अन्य प्रयोज्य तरतूदी, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सुचिबध्दता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) विनियमन, २०१५ ("सेबी सुचिबध्दता विनियमन, २०१५" च्या विनियमन ४४ आणि अन्य प्रयोज्य विनियमन आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरित सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक - २ (त्यामधील विद्यमान अमलात असलेले कोणतेही संविधीक फेरफार किंवा पुन:अधिनियमन समाविष्ट), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (''एमसीए'') ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, २३ जून, २०२१ आणि ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित अनुक्रमे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० १७/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, १०/२०२१ आणि २०/२०२१ (''एमसीए परिपत्रक'') आणि अन्य कायदे आणि विनियमांच्या अनुरोधाने, कंपनीने खालील ठरवांकरिता इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे (''द्ररस्थ ई-मतदान'') मतदानामार्फत

सभासदांना टपाली मतदान सूचनेची पाठवणी १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी पूर्ण केली क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, २०२१ मध्ये फेरफार विचारात घेणे आणि मंजूरी मिळवणे.

केवळ टपाली मतदानाच्या मार्गाने कंपनीच्या सभासदांची मंजूरी प्राप्त करण्यासाठी

निक्षेपस्थानीय/निक्षेपस्थान सहयोगी यांच्याकडे ई-मेल पत्ता नोंदणीकृत असलेल्या

- २. क्लीन सायन्स ऑण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, २०२१
- श्री. अशोक रामनारायण बूब, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांचे वय ७० वर्ष होत असल्यामुळे २ मार्च, २०२२ पासून त्यांच्या नोकरीच्या अखंडीततेला मंजूरी
- श्री. अशोक रामनारायण बूब, यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून २८ जुलै, २०२२ पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या पुनर्नियुक्तिला मंजूरी ५. प्रवर्तक असलेल्या सर्व कार्यकारी संचालकांना वर्षामध्ये कंपनीच्या एकत्रित
- ५% निव्वळ नफ्याच्या अतिरिक्त एकूणात वार्षिक मानधन देण्याला मंजूरी मिळवणे. एमसीए परिपत्रकाच्या आवश्यकतांच्या अनुपालनामध्ये, सभासदांना टपाली मतदानासाठी टपाली मतदान मतपत्रिका आणि प्री-पेड बिजनेस रिप्लाय एन्व्हलप सोबत टपाली मतदान सूचनेची भौतिक प्रत पाठविण्यात येणार नाही आणि सभासदांनी त्यांची सहमती किंवा असहमती केवळ दरस्थ ई–मतदान प्रणालीद्वारे कळवावी. कायद्याच्या कलम १०८ आणि ११० च्या तरतूदी, त्या अंतर्गत निर्मित प्रयोज्य

नियमांसह वाचित आणि सेबी सुचिबध्दता विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ च्या अनुपालनामध्ये, टपाली मतदानाद्वारे पारित होणाऱ्या प्रस्तावित ठरावांवर त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवेल आणि या कारणासाठी लिंक इनटाईम यांची सेवा नियुक्त करण्यात आली आहे. शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२ (''निर्धारित अंतिम दिनांक'') रोजी निक्षेपस्थानाद्वारे परिरक्षीत सभासद नोंदवही / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये नाव नमूद आणि अभिलेखीत आहे त्या सभासदांना निधरित अंतिम दिनांक रोजी कंपनीच्या संपूर्ण भरणा झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणामध्ये दुरस्थ ई-मतदानासाठी ग्राह्य मानण्यात येईल. निर्धारित अंतिम दिनांकला जी व्यक्ती सभासद

टपाली मतदानाची सुचना कंपनीच्या संकेतस्थळ www.cleanscience.co.in आणि लिंक इनटाईमचे संकेतस्थळ: https://instavote.linkintime.co.in/ वर अपलोड करण्यात आली आहे आणि तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात www.bseindia.com आणि www.nseindia.com वरसुध्दा पाह शकता.

नसेल त्यांनी सदर सूचना केवळ माहितीसाठी असल्याचे समजावे.

सभासदांना केवळ दूरस्थ ई-मतदान सुविधेचा वापर करून मतदान करता येईल, जे बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२ (स.९:०० वा. भा.प्र.वे.) सुरू होईल आणि गुरूवार, १७ मार्च, २०२२ (सायं.५:०० वा. भा.प्र.वे.) समाप्त होईल, त्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल अक्षम करण्यात येईल. सदर तारीख आणि वेळेनंतर दरस्थ ई-मतदानासाठी परवानगी नसेल. एकदा ठरावावर मतदान केल्यानंतर ते नंतर बदलता येणार नाही.

भौतिक प्रारूपामध्ये रोखे धारक असलेल्या भागधारक / सभासद / संस्था भागधारकांना ई-मतदान संबंधीत काही विचारणा असल्यास, ते वारंवारतेने विचारणीय प्रश्न ('एफएक्यूज') आणि https://instavote.linktime.co.in येथे, हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध इन्स्टा व्होट ई - व्होटींग मॅन्युअल पाह शकतील किंवा श्री. राजीव रंजन, सहाय्यक उपाध्यक्ष – ई – व्होटींग, ब्लॉक क्र. २०२, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ऑफ ढोले पाटील रोड, पुणे - ४११ ००१ यांना enotices@linktime.co.in वर ईमेल पाठवावा किंवा दू. क्र. : ०२२ - ४९१८ ६०००, इन्स्टाव्होट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे संपर्क

कंपनीच्या संचालक मंडळाने जे. बी. भावे आणि कं., कंपनी सेक्रेटरीज (आयसीएसआय सभासद क्र. एफ४२६६) यांची टपाली मतदान कार्यपध्दती आणि दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेले प्रक्रियेच्या निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने छाननीसाठी निरीक्षक म्हणून

निरीक्षकांच्या अहवालासोबत टपाली मतदानाचा निकाल इलेक्ट्रॉनिक व्होटींग बंद झाल्यापासून दोन कामकाजी दिवसात कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात येईल आणि कंपनीच्या संकेतस्थळ www.cleanscience.co.in आणि लिंक इनटाईमच्या संकेतस्थळ https://linkintime.co.in वर ठेवण्यात येईल आणि त्याच वेळेस, जेथे कंपनीचे समभाग सूचिबधद आहेत त्या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला कळविण्यात येईल.

> क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड करिता (भूतपूर्व क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड)

स्थळ : पुणे दिनांक : १५ फेब्रुवारी, २०२२

कंपनी सचिव सभासद क्र. एसीएस-१९३६४

महेश कुलकर्णी

मुख्य कार्यालय, निगमित सेवा विभाग लोकमंगल', 1501, शिवाजीनगर, पुणे-411 005. फोन : 020-25537313/238

प्रस्तावासाठी विनंती (आरएफपी)

बँक ऑफ महाराष्ट्रच्या, 'पुणे येथे स्थित मुख्य कार्यालय आणि इतर कार्यालयांसाठी कार्यालयीन उद्देशासाठी मासिक आणि दैनंदिन स्वरूपात भाडेतत्त्वावर कार भाड्याने घेण्यासाठी' मोहोरबंद निविदा आमंत्रित करत आहे. संभाव्य प्रस्तावक आरएफपी निविदा प्रपत्र बेंकेची बेबसाईट www.bankofmaharashtra.in वरुन डाऊनलोड करु

प्रस्तावपूर्व बैठक दि. 25/02/2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. आरएफ्पी सादर करण्याची अंतिम तारीख दि. 03/03/2022, द. 3.00 पर्यंत आहे. तांत्रिक निविदा दि. 03/03/2022 रोजी दु. 4.00 वा. उघडण्यात येतील आणि प्रस्तावकांना त्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

वरील निविदेसंदंभांतील इतर परिशिष्ट / शुद्धीपत्रक / विस्तारीत तारखा स्पष्टीकरण / प्रस्तावकांच्या शंकांसंदर्भातील निरसन, हे सर्व फक्त बँकेची वेबसाईट www.bankofmaharashtra.in वर पोस्ट करण्यात येईल आणि यासंदर्भात कोणतीही स्वतंत्र अधिसूचना वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येणार नाही. मुख्य व्यवस्थापक , निगमित सेवा



नोंदणीकत कार्यालय: कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस. टॉवर ए. ५वा मजला, सर्वे नं. २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ (इंडिया) (सी.आय.एन.: L29112PN1962PLC012276) दुरध्यनी क्र. : (०२०) ६७०६७००० फॅक्स : (०२०) ६७०६७०१५ वेबसाईट : www.cumminsindia.com ई-मेल: cil.investors@cummins.com

सभासदांसाठी विशेष सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC)/ इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेची सूचना

सर्व सभासदांना सूचित करण्यात येत आहे की ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्याकरता कमिन्स इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा ("EGM") व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC)/ इतर दकश्राव्य माध्यमांद्वारे (OAVM) गुरुवार, १० मार्च २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ ("अधिनियम") च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून ही सभा घेतली जाईल; सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("लिस्टिंग रेग्युलेशन्स") च्या तरतुदी, ८ डिसेंबर २०२१ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक, ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२० च्या परिपत्रकांसह २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२० आणि २३ जून २०२१ (एकत्रितपणे "परिपत्रक" म्हणून संबोधले जाते) आणि कॉपोरेट व्यवहार मंत्रालय ("MCA") आणि SEBI द्वारे जारी केलेले इतर सर्व लागू कायदे आणि परिपत्रके वाचून कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे कामकाज होईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या अनुषंगाने, कायद्याच्या कलम १०२ नुसार स्पष्टीकरणात्मक विधानासह EGM ची सृचना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना पाठविली गेली आहे. सर्व सभासदांना ईजीएमच्या सूचनेची ई-मेल करण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व सभासदांना EGM च्या सूचनेची भौतिक प्रत पाठवण्याची आवश्यकता उपरोक्त परिपत्रकांनुसार वितरित करण्यात आली आहे. कलम १०३ नुसार VC/OAVM द्वारे EGM ला उपस्थित राहणारे सदस्य किमान गणसंख्येच्या तरतूदीप्रमाणे गणले जातील.

ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटिंगसाठी सूचना: कंपनी आपल्या सदस्यांना ईजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्यानुसार मतदानाचा हक्क

बजावण्याची सुविधा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दूरस्थ ई-मतदान आणि ईजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे प्रदान करत आहे. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: १. नोटीसमध्ये तपशीलवार नमूद केलेल्या ई-वोटिंग प्रक्रियेच्या सूचनांचे पालन करून

सदस्य VC मार्फत EGM ला उपस्थित राह शकतात. २. व्हीसी द्वारे सहभाग, ई-मतदानाची प्रक्रिया आणि ज्या सभासदांचे भौतिक स्वरूपात

समभाग आहेत किंवा ज्यांनी आपले ई-मेल पत्ते रजिस्टर केलेले नाहित त्यांनी कुठल्या

- पद्धती ने ई-मतदानाद्वारे मतदान करायचे आहे ही सर्व माहिती एजीएमच्या नोटीस मध्ये ३. ईजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे रिमोट ई–व्होटिंगद्वारे विशेष व्यवहार केला जाऊ शकतो. ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले नाही त्या ईजीएमला
- सुविधा देखील ईजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. ४. रिमोट ई-व्होटिंग सोमवार, ७ मार्च, २०२२ रोजी स. ९ वाजता सुरू होईल व बुधवार, ९ मार्च, २०२२ रोजी सा. ५ वाजता समाप्त होईल, त्यानंतर NSDL द्वारे रिमोट ई-मतदान सुविधा बंद केली जाईल आणि एकदा सभासदाने ठरावावर मत दिले की त्यानंतर

उपस्थित राहणाऱ्या सदस्यांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची

- सदस्याला त्यात बदल करण्याची परवानगी नसेल. ५. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला, म्हणजे गुरुवार, ३ मार्च २०२२ रोजी नॉदवलेले असेल, त्यांना केवळ रिमोट ई-व्होटिंगद्वारे / ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याचा
- ६. ज्या सदस्यांनी EGM पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील EGM ला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.
- भौतिक स्वरुपात भागधारक असलेली व्यक्ती आणि अवैयक्तिक भागधारक, जो कंपनीचे शेअर्स घेतो आणि ई-मेलद्वारे नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य होतो आणि कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे ३ मार्च २०२२ रोजी भागधारक आहे, तो evoting@nsdl.co.in किंवा Issuer/RTA वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवृ शकतो. तथापि, रिमोट ई-व्होटिंगसाठी तुम्ही आधीच NSDL मध्ये नोंदणीकृत असल्यास, तुम्ही तुमचा सध्याचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे मत देऊ शकता. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास, www.evoting.nsdl.com वर उपलब्ध "वापरकर्ता तपशील/पासवर्ड विसरलात" किंवा "फिजिकल यूजर रिसेट पासवर्ड" पर्याय वापरून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता. डिमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज धारण करणा-या वैयक्तिक भागधारकांच्या बाबतीत जे कट ऑफ तारखेनुसार म्हणजे ३ मार्च २०२२ रोजी नोटीस पाठवल्यावर कंपनीचे शेअर्स घेतल्यावर कंपनीचे सदस्य आहेत, ते ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या चरणांचे
- ८. ई-व्होटिंगशी संबंधित यूजर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसह माहिती आणि सुचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. VC/OAVM द्वारे EGM मध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडेन्शियल वापरावे. डिमटेरिअलाइन्ड मोड फिजिकल मोडमध्ये भागधारक असलेल्या सदस्यांना आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटिंग करण्याची पद्धत ईजीएमच्या नोटिसमध्ये दिलेली आहे व www.cumminsindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे, बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि NSDL च्या www.evoting.nsdl.com संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

सभासदांना ई-मतदाना संदर्भात शंका असल्यास त्यांनी एनएसडीएल चे ई-मतदान संकेत स्थळ www.evoting.nsdl.com वर सेवशन "FAQs" चा संदर्भ घेऊ शकतात. ई-मतदान माहिती पुस्तिका डाऊनलोड सेक्शन मधल्या ड्रोपडाऊन मेन्यु सेक्शन मध्ये आहे. सभासदांना जर काही शंका/तक्रारी असल्यास कृपया खाली दिलेल्या माहितीवर संपर्क साधावा: श्री. अमित विशाल, नॅशनल सिक्युरिटीज डीपॉझिटरी लिमिटेड, ४था मजला, ए विंग, कमला मिल्स कंपाऊंड, एस बी मार्ग, लोवर परेल वेस्ट , मुंबई - ४०००१३. टोल फ्री नंबर १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३०

ई-मेल: evoting@nsdl.co.in.

स्थळ: पुणे दिनांकः १५ फेब्रुवारी , २०२२ कमिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया ए. जोशी कंपनी सेक्रेटरी एण्ड कम्प्लायन्स ऑफिसर

नोकरीविषयक जाहिराती Careers Careers

दर सोमवार आणि गुरुवारी 'लोकसत्ता' आणि 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये संपर्क - ०२०-६७२४१०००